

महाराष्ट्र विधानपरिषद
दिवसाच्या कामकाजाचा क्रम
मंगळवार, दिनांक २६ फेब्रुवारी, २०१९
(दुपारी १२.०० वाजता)

एक : कागदपत्रे सभागृहासमोर ठेवणे.

- (१) मुख्यमंत्री : महाराष्ट्र सागरी मंडळ यांचा सन २०१६-२०१७ या वर्षाचे वार्षिक लेखे आणि स्वतंत्र लेखापरिक्षा अहवाल
- (२) वित्त मंत्री : मॅफको महामंडळाचा सन २०१६-२०१७ या वर्षाचा सेहेचाळीसावा वार्षिक अहवाल
- (३) संसदीय कार्य मंत्री : विधानपरिषदेच्या सन २०१८ च्या तिसऱ्या (हिवाळी) अधिवेशनात दिनांक १९ नोव्हेंबर, २०१८ ते ३० नोव्हेंबर, २०१८ या कालावधीत मा.मंत्री/मा.राज्यमंत्री महोदयांनी विधानपरिषद सभागृहात दिलेल्या एकूण ५५ आश्वासनांची यादी, तसेच सन २०१८ चे तिसरे (हिवाळी) अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर, पूर्तता करण्यात आलेल्या एकूण ३४१ आश्वासनांच्या पूर्ततेची विवरणपत्रे यादीसह

दोन : म.वि.प. नियम १०१ — अ अन्वये विशेष उल्लेख — (असल्यास).

तीन : वित्त मंत्र्यांचा प्रस्ताव :-

"महाराष्ट्र विधानपरिषद नियमांतील नियम २८९ अन्वये पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या संदर्भात, विधानपरिषद नियमांतील नियम २३०(२) मधील तीन दिवसांच्या कालावधीची जी तरतूद आहे ती स्थगित करण्यात यावी"

चार : सन २०१८-२०१९ च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा (पहिला व शेवटचा दिवस).
खालील मंत्र्यांच्या मागण्यांवर चर्चा होईल.

१. मुख्यमंत्री.

२. महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), कृषी व फलोत्पादन मंत्री.
३. वित्त व नियोजन, वने मंत्री.
४. शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, उच्च व तंत्र शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य, अल्पसंख्यांक विकास व वक्फ मंत्री.
५. गृहनिर्माण मंत्री.
६. ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री.
७. आदिवासी विकास मंत्री.
८. अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री.
९. वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री.
१०. परिवहन, खारभूमी विकास मंत्री.
११. उद्योग, खनिकर्म मंत्री.
१२. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री.
१३. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री.
१४. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री.
१५. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री.
१६. जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग कल्याण मंत्री.
१७. रोजगार हमी, पर्यटन मंत्री.
१८. सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री.
१९. पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री.

२०. कामगार, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण मंत्री.

- मध्यंतर -

पाच : शासकीय विधेयक :-

विचार, खंडशः विचार व संमत करणे.

"सन २०१९ चे वि.प.वि. क्रमांक १ - महाराष्ट्र कृषि विद्यापीठ
(सुधारणा) विधेयक, २०१९"

विधान भवन,
मुंबई
दिनांक : २५ फेब्रुवारी, २०१९

जितेंद्र भोळे
सचिव (का.),
महाराष्ट्र विधानपरिषद.